

# ओएनजीसी (डब्लुओबी) कर्मचारी संघटना

## ग्लोबल हॉस्पिटलचे एम्पॅनेलमेंट

मित्रहो,

आपणास कळवण्यास आनंद होत आहे कि संपूर्ण भारतातील नामांकित डॉक्टर्स तसेच वैद्यकीय सोयींनी अत्यंत सुसज्ज असलेले परळ येथील ग्लोबल हॉस्पिटल कर्मचारी संघटनेच्या अथक प्रयत्नाने ओएनजीसीच्या पॅनेलवर घेण्यात आलेले आहे.

सन २०१३ मध्ये सदर हॉस्पिटलच्या परिसरात राहाणारे कर्मचारी संघटनेची सेक्रेटरी श्री. प्रवीण शेट्टे यांनी ग्लोबल हॉस्पिटल ओएनजीसीच्या पॅनेलवर आणण्याकरिता आवश्यक सर्व कागदपत्राची पूर्तता स्वतः ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जाऊन केली आहे. तसेच या हॉस्पिटलच्या जवळपास लालबाग, परेल, शिवडी, करिरोड, लोअरपरेल, वरळी या विभागात राहाणारे ओएनजीसीचे कर्मचारी/ अधिकारी यांच्या सहांचे एक निवेदन पत्र तयार करून कर्मचारी संघटनेला सादर केले आहे. या सर्व जमा झालेल्या कागदपत्रासोबत मा. प्रदीप मयेकर यांनी दिनांक ०१/१०/२०१३ रोजी संदर्भ क्रमांक. ONGC/KS/125/2013 व दिनांक १९/०२/२०१६ रोजी संदर्भ क्रमांक. ONGC / KS / 018/2016 अशी दोन सविस्तर पत्रे मा. श्री. गोपीनाथ साहेब (HRO) व मेडिकल विभाग प्रमुख, तसेच हेडकॉर्टर देहारादून येथे पाठविली होती. या संदर्भात देहारादून येथे श्री. प्रदीप मयेकर यांनी हेड मेडिकल डॉ. गोयल यांची प्रत्यक्ष भेट देऊन सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केलेला आहे.

वरील घडामोडी आज सर्वासमोर असताना या विषयात ज्यांचे काडीवेही योगदान नाही अशी मंडळी नेहमीप्रमाणे आज याचे श्रेय स्वतःला घेण्याच्या प्रयत्न करत आहेत. शेकडो कर्मचाऱ्यांनी तीन वर्षापूर्वी कर्मचारी संघटनेच्या निवेदन पत्रावर सहा केलेल्या होत्या व हे सर्वजण या हॉस्पिटल संदर्भात कर्मचारी संघटनेच्या सातत्याने संपर्कात आहेत त्यांना आज वेगळं काही सांगण्याची गरज नाही आणि म्हणूनच ज्यांना फुकट श्रेय घेण्यात एकतर्फी समाधान वाटत असेल त्यांनी त्याचा आनंद जरूर घ्यावा . ओएनजीसी कर्मचाऱ्यांना एका अद्यावत नामांकित हॉस्पिटलची सेवा देण्यात कर्मचारी संघटना यशस्वी होत आहे या गोष्टीचे समाधान आम्हाला व आमच्या कर्मचाऱ्यांना निश्चितच मिळेल याची आम्हाला खात्री आहे.

धन्यवाद,

(प्रकाश दळवी)

दिनांक २१/०३/२०१६

अध्यक्ष